

Ref: NMW/CS/03/2020

19th August, 2020

National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza, C-1
Block G. Bandra Kurla Complex, Bandra East
Mumbai- 400051

BSE Limited
25th Floor, P J Towers
Dalal Street
Mumbai - 400001

Trading Symbol: NEXTMEDIA

Security Code: 532416

Dear Sirs,

Sub: Newspaper advertisement - Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Re: 39th Annual General Meeting ('AGM') of the Company via video conferencing/ other audio visual means

Please find enclosed herewith relevant page of “**Mint**” (English - All editions) and “**Navshakti**” (Marathi - Mumbai edition) newspapers, published on 19th August, 2020 intimating that 39th AGM of the Company will be held on Thursday, 17th September, 2020 via video conferencing/other audio visual means, along with other related information.

This is for your information and records.

Thanking you,

Yours faithfully,

For Next Mediaworks Limited



(Diksha Singh)
Company Secretary



Encl.: As above

Calculated risks could see SpiceJet beat covid

Airline tackles pandemic blues by taking wide-body planes on wet lease

Rhik Kundu
rhik.k@livemint.com
NEW DELHI

SpiceJet co-founder Ajay Singh has the challenging task of ensuring that the no-frills airline conserves cash, even as he negotiates contracts, recapitalizes its balance sheet, and bags all possible revenue opportunities to emerge from the crisis caused by the covid-19 pandemic.

The pandemic has spelt doom for the aviation sector globally, but SpiceJet appears to be more burdened than many other airlines. Last month, the carrier's statutory auditors, S.R. Batliboi and Associates LLP, raised doubts about the company's ability to continue as a going concern as the no-frills airline reported its highest ever quarterly loss during the March quarter at ₹807.07 crore.



Co-founder Ajay Singh has his task cut out in steering no-frills airline SpiceJet to safety.

SpiceJet's challenges started with delays in the delivery of Boeing 737 MAX planes, which impacted the airline's profitability, said Kapil Kaul, South Asia chief executive officer of CAPA-Centre for Aviation, an aviation consultancy firm.

In a first for an Indian no-frills carrier, SpiceJet recently inducted an Airbus A330 aircraft on wet lease (an arrangement through which the lessor operates the aircraft and also provides the crew) for medium and long-haul operations, and an Airbus A340 aircraft for cargo operations. It also announced flights to the UK, after acquiring coveted slots at London's Heathrow airport. The slots are temporary but come at a very opportune time for the carrier.

SpiceJet's strategy of inducting wide-body aircraft such as Airbus A330 and A340 under wet lease could be viewed as unfocused if these were normal times, said a senior airline official. However, under

the present circumstances, this seems to be a clever move that is likely to result in incremental cash generation.

"Overall demand, especially for international flights, has dropped significantly, but there is still more demand than supply in the market because of the much reduced direct flights and the inability of Middle Eastern or other connecting carriers

to ferry passengers or take cargo directly from India to the West under air bubble arrangements," said a senior airline official, requesting anonymity.

"A lot of wide-body aircraft and crew are idle because of the pandemic. So, SpiceJet has likely got a very good deal on the wet lease, possibly paying only for the hours the aircraft is utilized as opposed to

paying a monthly fixed rent. However, it's too early to conclude that these measures alone will help the airline survive. What can be assumed is that they will help the airline keep flying longer despite adverse circumstances," the person said.

Indian airlines will need to raise about \$3.5 billion to survive the pandemic, aviation consultancy firm CAPA India said in a report. However, SpiceJet was in urgent need of capital infusion even before the coronavirus outbreak and the pandemic has only accentuated the liquidity crunch, Centrum Institutional Research said in a report on 31 July.

"Covid-19 has further increased risks to strategic levels and concerns expressed by the auditor are logical and on expected lines," said Kaul. "The key to survival and then revival lies in serious recapitalization. However, the promoter of SpiceJet has shown the highest determination to fight and the focus on cargo is an example of this grit and commitment to survive."

FLIGHT PLAN

SPICEJET was in dire need of a capital infusion even before the virus outbreak

THE no-frills airline's challenges started with delays in the delivery of Boeing 737 MAX planes

THE strategy of taking aircraft on wet lease is likely to result in incremental cash generation

PharmEasy to merge with rival Medlife

FROM PAGE 1

and acquisitions in both e-health and edtech may see the rise of a few strong firms.

If the merger goes through, PharmEasy will acquire a 100% stake in Medlife, while the latter is expected to pick up a 19.59% stake in PharmEasy, according to the filing, a copy of which was seen by *Mint*.

Mumbai-based PharmEasy was valued at \$700 million in a round led by Temasek Holdings in November 2019. Bengaluru-based Medlife was valued at \$450 million as of June 2019, according to estimates from venture capital investment tracker Tracxn. The combined entity is likely to be valued at \$1.15 billion.

The lockdown and social distancing rules prompted customers to move to online doctor consultation, treatment, medical tests and medicine delivery. Healthcare startups Practo, NetMeds, Img, PharmEasy and Medlife are witnessing a surge in demand



The online pharmacy sector is expected to see an increase in mergers and acquisitions. *MINT*

up its grocery and pharmacy platforms. Reliance Industries Ltd has been in discussions with startups across sectors for potential acquisitions or stake buys. It is reportedly in talks to buy a majority stake in Chennai-based online pharmacy NetMeds.

Amazon's move saw a push back by the All India Organization of Chemists and Druggists (AIOCD), which wrote a letter to Amazon.com Inc.'s chief executive Jeff Bezos calling the launch illegal. Copies of the letter were also marked to Prime Minister Narendra Modi and other government officials.

According to RedSeer Consulting, India's digital health market will expand to \$4.5 billion this fiscal, from \$1.2 billion in FY20.

With behemoths like Amazon and Reliance entering the sector, government authorities may finally look to notify the e-Pharmacy Draft Rules soon without which a clear regulatory framework is still

missing. There are reportedly more than 50 e-pharmacy platforms in the country that have been pushing the government to notify these rules.

The proposed merger of PharmEasy and Medlife follows the health ministry issuing in December 2019 a set of guidelines to regulate sales of drugs online.

Analysts said the e-pharmacy segment is still in its "early" days with many tech startups such as Mfine, Practo and Img beginning to stack up different healthcare services into a single app.

"...From 2015, tech startups disrupted healthcare space by either offering online doctor appointments or medicine deliveries. However, with big players (like RIL and Amazon) coming in, and as regulations around online healthcare and e-pharmacies ease up, the segment will come out with more innovative business models," said a lawyer who works with online healthcare firms, asking not to be named.

The MCA said in a circular that companies have already been granted relaxations by way of allowing them to hold AGMs through video conferencing to help them overcome the challenges of social distancing and travelling.

However, companies made representations to the MCA that disruptions in logistics caused by the pandemic have

Govt reviving eBiz-like portal to cut red tape

Asit Ranjan Mishra
asit.m@livemint.com
NEW DELHI

The Centre is working to build a single-window platform, integrating central and state government regulatory clearances, almost two years after shutting down a similar UPA-era initiative.

A senior government official with knowledge of the matter, seeking anonymity, said the proposed portal is more or less in line with the government-to-business eBiz portal developed by Infosys Ltd, which was launched in January 2013. "It was a decision taken at that time. We have to move forward and use the learning from the earlier portal," the official said when he was asked whether shutting down the portal was a mistake.

A second official, who was involved in setting up the eBiz portal, said he was not sure why the government had shut it down and is now building it from scratch. "The portal had integrated almost 20 central government services and was moving ahead to integrate state-level services," he said, also requesting anonymity.

The first official said a software vendor will be selected in September for the new portal and within six months of the launch, all central government services will be made available on it. "State government services will be added gradually after that," the official said.

After the NDA government came to power in May 2014, it latched on to the eBiz idea for improving India's ranking in the World Bank's doing business ranking. In his first budget speech on 10 July 2014, the then finance minister, Arun Jaitley, had announced that all government services will be made available on the portal by 31 December 2014.

In February 2015, Jaitley, along with the then commerce and industry minister Nirmala Sitharaman and World Bank country director Onno Ruhl, added 11 new central government services on the eBiz platform to offer 14 services. However, the portal saw the last

A software vendor will be selected next month to set up the portal for regulatory clearances

update on 18 June 2015.

The government recalled the usefulness of the portal in December 2016 after a disappointing improvement in India's ranking in the doing business survey by just one notch to 130. In a high-level meeting of six ministers, Jaitley had then finalized an eight-point strategy to realize the target of taking India's doing business ranking to the top 50.

The first step was to make the eBiz portal mandatory for starting a business, including three functions of the ministry of corporate affairs—registration for PAN (permanent account number) and TAN (tax deduction account number) and registration for Employees' Provident Fund Organisation and Employees' State Insurance Corp. However, the portal never took off.

Incorporation of new firms jumps

Gireesh Chandra Prasad
gireesh.p@livemint.com
NEW DELHI

Registration of new companies in India surged to the highest in more than seven years in July in one of the clearest signs yet of renewed investor interest and plans by entrepreneurs to set up new business ventures.

A total of 16,487 were incorporated in July, data from the corporate affairs ministry showed. This is the highest since January 2013—the maximum available historical data—when 5,508 companies were registered.



Steel industry asked to enhance spending to boost consumption, create jobs
bit.ly/3KuUx03

The July figure is a sharp rise from the 3,209 companies incorporated in April when Asia's third-largest economy was under a strict lockdown to control the coronavirus pandemic. In May, 4,835 were registered, increasing to 10,954 in June.

To be sure, setting up a company shows the intention to invest, but prevailing economic conditions will play a big role before the companies finalise their investment decisions. The total authorized capital of all companies set up in July is ₹2,294 crore.

Data for new company registrations in July is more optimistic than



The number of industrial companies registered, comprising mostly manufacturing entities, rose from 803 in April to 5,041 in July. *BLOOMBERG*

certain other high-frequency economic indicators, which had suggested that a revival of the Indian economy may be prolonged due to the severe impact of the pandemic and the extended lockdown measures.

The spike in the number of companies registered merits a lot of attention, said Mahesh Vyas, managing director at Centre for Monitoring Indian Economy (CMIE), a business information company and think tank. "However, whether it is indicative of investor interest can only be known after investigating it. Setting

up a company is an act of commission and I would not ignore this data," said Vyas.

The spurt in new company registration suggests a shift in economic activity after the pandemic. The number of companies in agriculture, an employment generating sector that weathered the shock dealt by the coronavirus crisis, rose from 138 in April progressively to 903 in July. The share of farm and allied sector companies among all the companies set up in a month too rose from 4.3% in April to 5.4% in July. Farm activity was exempted from the national lockdown.

The number of industrial companies registered, comprising mostly manufacturing entities, too rose from 803 in April, accounting for 25% of all companies formed in the month, to 5,041 in July, representing 30.5% of all the companies.

The services sector, which accounts for the lion's share of all new companies formed as well as more than half of India's gross domestic product (GDP), has a slightly different tale to tell. While the number of services companies set up rose more than fourfold from 2,268 in April to 10,543 in July, its share came down from 70.6% in April to 63.9% in July.

RBI issues guidelines for SROs in payments

Shayan Ghosh
shayan.g@livemint.com
MUMBAI

The Reserve Bank of India (RBI) on Tuesday issued draft guidelines for establishing self-regulatory organizations (SROs), which will be responsible for framing and enforcing rules for payment systems operators.

An SRO, RBI said, is a non-governmental organization that sets and enforces rules and standards relating to the conduct of entities in the industry. These will collaborate with all stakeholders in framing rules and regulations,

and their self-regulatory processes will be administered through impartial mechanisms, it said.

"As the payment ecosystem matures and as the number of payments systems proliferate, it becomes necessary, in the interest of optimal use of regulatory resources, that the payments industry develops industry standards in respect of system security, pricing practices, customer protection measures and grievance redressal mechanisms," it added.

A self-regulatory organization will serve as two-way communication channel between its members and RBI

The central bank said while self-regulation will help release regulatory resources that can be better focused on issues of systemic importance, it would be more appropriate and encourage better compliance.

The organization shall serve as a two-way communication channel between its members and RBI. That apart, it will work towards establishing minimum benchmarks, standards and help instil professional and

healthy market behaviour among its members, RBI said.

"The recognized SRO should promptly inform RBI about any violation that comes to its notice of the provisions of the Payments and Settlement Systems Act or any other regulation issued by RBI."

One of the important tasks of the organization will be to establish a uniform grievance redressal and dispute management framework for its members. An SRO shall be set-up as a not-for-profit company under the Companies Act, RBI said, adding that it will also have to be professionally managed with clear by-laws.

Cos need approvals to defer AGMs till 31 Dec

Jayshree P Upadhyay
jayshree.pyasi@livemint.com
MUMBAI

The ministry of corporate affairs (MCA) on Tuesday clarified that companies would need to seek specific approvals to defer their annual general meeting till 31 December.

As per rules companies need to hold AGMs within six months of the fiscal ending. But because of the covid pandemic, companies had sought an extension till the end of the year.

The MCA said in a circular that companies have already been granted relaxations by way of allowing them to hold AGMs through video conferencing to help them overcome the challenges of social distancing and travelling.

However, companies made representations to the MCA that disruptions in logistics caused by the pandemic have

brought audit and compliance work under a lot of strain, particularly for mid-size companies.

"It is once again reiterated that companies unable to hold their AGMs for the year ended 31 March 2020 despite availing the relaxations ought to file their applications for seeking extension of time in holding of AGMs for the financial year 2020 with the concerned registrar of companies (RoC) on or before 29.09.2020," said the circular.

The govt advised the concerned registrar of companies to grant extensions for a maximum of three months

MCA also advised RoC to view all these applications 'liberally' and to grant extensions for a maximum of three months.

To avoid last-minute difficulties companies have been advised not to wait for the last date of 29 September to file their request as a denial of approval could result in a long-drawn process of compounding penalty and non-compliance consequences for the companies.

Information & Technology Department
New Delhi Municipal Council
Paika Kendra, New Delhi-110001

e-Procurement Tender Notice

Tender No.: 2020_NDMC_193569_1

Name of Work: Supply, Installation, Commissioning of Internet Lease Line Connectivity for bandwidth of 1GBPS (1:1) for one year at 7th Floor, Paika Kendra, NDMC

Estimated Cost: Rs. 25,96,000/-

Date of release of e-tender through procurement solution: 17.08.2020

Last date & time for receipt of e-tender at procurement solution: 02.09.2020 at 1500 Hrs.

Further Details and any Corrigendum can be seen at eTendering System Government of NCT of Delhi <https://govtprocurement.delhi.gov.in>

Note: To participate in e-tender in NDMC registration with eTendering System Government of NCT of Delhi is mandatory.

Jt. Director(IT)

EAST DELHI MUNICIPAL CORPORATION

CORRIGENDUM

NIT No. EDMC/ADVS/GSH/2020/002

A Public Notice regarding Leasing out of Ghazipur Slaughter House was published in leading newspapers, MCD Website and e-tendering site on 20.07.2020. Some amendments have been made in the NIT No. EDMC/ADVS/GSH/2020/002 regarding Leasing out of Ghazipur Slaughter House & Carcass Utilization cum Rendering Plant for its operation and maintenance. The details regarding the amendments after the pre-bid meeting have been uploaded on the MCD Website i.e. www.mcdonline.nic.in as well as <http://mcdtenders.com> vide Tender No. 318994 dated 21.07.2020. All concerned are requested to download the above details from the above mentioned Websites.

DIRECTOR (VS)

EDMC's Citizens Helpline No. : 155303

MMW NEXT MEDIAWORKS LIMITED

NEXT MEDIAWORKS LIMITED

CIN: L22100M1981PLC024052

Registered Office: Unit 701A, 7th Floor, Tower-2, Indiabulls Finance Centre, Senapati Bapat Marg, Elphinstone Road, Mumbai - 400 013
Tel.: +91-22-44104104, E-mail: diksha.singh@radioone.in,
Website: www.nextmediaworks.com

39th ANNUAL GENERAL MEETING OF NEXT MEDIAWORKS LIMITED ("NMW")

The 39th AGM of NMW will be held on Thursday, September 17, 2020 at 11:00 AM (IST) through Video Conferencing/Other Audio-Visual Means ("VC/OAVM") pursuant to the applicable provisions of the Companies Act, 2013 ("Act") read with General Circular Nos. 14/2020, 17/2020 & 20/2020 issued by Ministry of Corporate Affairs on April 8, 2020, April 13, 2020 and May 5, 2020, respectively, and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, to transact the business set out in the Notice convening the AGM.

Electronic copy/version of the Notice convening the AGM, procedure & instructions for e-voting and Annual Report for FY 2019-20 will be sent to those Members whose email ID is registered with the Company/Depository Participants (DP).

Members who have not registered their e-mail address are requested to register the same - in respect of shares held in electronic form with their Depository Participant(s); and - in respect of shares held in physical form by clicking on https://ris.kfintech.com/email_registration/ or by writing to the Company's Registrar and Share Transfer Agent (RTA) viz. KFin Technologies Private Limited, with details of folio number and self-attested copy of PAN card at KFin Technologies Private Limited, Selenium Tower B, Plot No. 31-32, Financial District, Nanakramguda Serilingampally Mandal, Hyderabad - 500 032, or by sending email to einward.ris@kfintech.com.

Members may obtain the Notice convening the AGM and Annual Report for FY 2019-20 via email, by updating their email ID by accessing the link https://ris.kfintech.com/email_registration/. Alternatively, Notice of AGM can be downloaded from the link <https://evoting.karvy.com/public/Downloads.aspx>.

The Company will provide facility to Members to exercise their right to vote by electronic means. The instructions for joining the AGM through VC/OAVM and the process of e-voting (including the manner in which Members holding shares in physical form or who have not registered their e-mail address can cast their vote through e-voting), will form part of the Notice of AGM.

Notice convening the AGM and Annual Report for FY 2019-20 will be available on the website of the Company at www.nextmediaworks.com, and the stock exchanges viz. BSE and NSE at www.bseindia.com and www.nseindia.com in due course.

For Next Mediaworks Limited
(Diksha Singh)
Company Secretary

Date: August 18, 2020

ONGC Petro additions Limited

Reg. Office: 47 Floor, 35, Nutan Bharat Co-operative Housing Society Limited, R.C. Dutt Road, Akapuri, Vadodra - 390007, Gujarat. Ph.: 0265 6192900. CIN No.: U23209GJ2006PLC026282

E-TENDER NOTICE

OPAL invites E-tender under open tender Two Bid System for: **1. E-Tender Number: 2004C00510; E-Tender Description: Operation & Maintenance of Captive Power Plant at OPAL's petrochemical complex, Dahej (Contract Duration: 5 years); E-Tender Sale Period: 19.08.2020, 09:00 Hrs to 12.09.2020, 14:00 Hrs; Closing date and time for Bid Submission: 12.09.2020, 14:00 Hrs; 2. E-Tender Number: 2019C00488; E-Tender Description: Procurement of Electrical Cable for OPAL Dahej; E-Tender Sale Period: 19.08.2020 to 12.09.2020 till 14:00 Hrs; Closing date and time for Bid Submission: 12.09.2020 at 14:00 Hrs; 3. E-Tender Number: 2004C00508; E-Tender Description: ARC for Civil Works (Contract Duration: 1 year); E-Tender Sale Period: 19.08.2020, 09:00 Hrs to 12.09.2020, 14:00 Hrs; Closing date and time for Bid Submission: 12.09.2020, 14:00 Hrs; 4. E-Tender Number: 2005C00511(E-tender); E-Tender Description: Procurement of Main line Pipes for Various Cross Country Pipelines; E-Tender Sale Period: 19.08.2020, 09:00 Hrs to 12.09.2020, 14:00 Hrs; Closing date and time for Bid Submission: 12.09.2020, 14:00 Hrs.**

The tender document can be downloaded from www.opalindia.in or from OPAL SRM (E-tender) Portal <https://tender.opalindia.in:50300/irj/portal>. For other details of this tender including corrigendum, latest information, if any, Bidders should regularly visit OPAL website (www.opalindia.in). In case of exigencies OPAL at its option may decide to extend tender sale/ bid closing/ opening date/ time in future, which will be posted on the above referred website for information.

CHANGE OF NAME

NOTE Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

I HAVE CHANGED MY NAME FROM FAISAL MOHAMMAD SHAFI MANSOORI TO FAISAL SHAFI MANSOORI...

अस्वांकृत

हा वतनामपत्र प्रकाशित झालेल्या कोणत्याही जाहिरातीमध्ये करण्यात आलेल्या दाव्यांच्या खरेपणा किंवा सत्यतेसाठी नवशक्ति कोणतीही हमी देत नाही.

GTL जोटीएल लिमिटेड

गोटीएल लिमिटेडचे कार्यालय: 'ग्लोबल रिजर्व', ३ रा मजला, इलेक्ट्रॉनिक स्टेशन क्र. २, एम.आय.जी.सी., टी.डी.सी. इन्फ्रास्ट्रक्चर एरिया, माथेपे, मुंबई-४०० ७९०.

L&T Mutual Fund 6th Floor, Brindavan, Plot No. 177 C. S. T. Road, Kalina Santacruz (East), Mumbai 400 098

Notice (No. 20 of F.Y. 2020-21) Notice for Declaration of Dividend in certain schemes of L&T Mutual Fund:

Notice is hereby given that L&T Mutual Fund Trustee Limited, the Trustees to L&T Mutual Fund ("the Fund"), have approved declaration of dividend (subject to adequacy and availability of distributable surplus) under the dividend options of the below mentioned schemes:

Table with 4 columns: Name of the Scheme, Quantum of Dividend, Face Value, Net Asset Value. Schemes include L&T Balanced Advantage Fund - Regular Plan, Direct Plan, Dividend Option, etc.

Pursuant to payment of dividend, NAV per unit of the dividend options of the aforesaid schemes will fall to the extent of the payment and statutory levy (if any).

Distribution of the above dividend is subject to the availability and adequacy of distributable surplus and may be lower to the extent of distributable surplus available on the record date.

Past performance of the aforesaid scheme may or may not be sustained in future.

The record date for the purpose of declaration of dividend shall be August 24, 2020 ("the Record date").

Under the dividend re-investment facility, the dividend declared will be re-invested at the ex-dividend NAV.

Please note that in case the aforesaid Record Date falls on a non-business day, the next business day would be considered as the Record Date.

For L&T Investment Management Limited (Investment Manager to L&T Mutual Fund)

Date : August 18, 2020 Place: Mumbai

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

जहिर नोटीस

सर्व लोकांस कळविण्यात येते की, सदरना नं. बी/१०४, पहिला मजला, शेकड-७०० ची. फुट, "गोपम को. ऑफ. हाऊसिंग सोल्युशंस लि., " स.न. ५५(अ), रि. नं. १(अ), १(बी), गांधी रोड-विरार, न. बरई, वि. पालघर, अग्नी मिळकत श्री. मोतीचंद धरमजी शाह व श्री. विजय मोतीचंद शाह ह्यांनी मे. बरद निवाक विल्डर्स तर्फे श्री. अशोक गोविंद चोपरे व श्री. अमोल हरिविंदू पाटील ह्यांच्याकडून दि. १०/०१/२००६ रोजीच्या दस्त क्र. बरई-२/६४-२००६, अन्वये आणि दि. ०९/०३/२०१८ रोजीच्या दस्त क्र. बरई-२-२१०३-२०१८ पुढील कारणावळीच्या दस्ताआधारे ह्यांच्याकडून खेरी केली होती व आहे. तदन्तर्त श्री. मोतीचंद धरमजी शाह हे दि. १०/०४/२०१९, रोजी कोणत्याही मूल्यपत्राविषयाने मरण झाले. त्यांच्या मूल्यपत्रात श्री. विजय मोतीचंद शाह (सुलगा), हा सद्यःसदिकेचे सोसायटी ट्रस्टी मालक/सभासद बनले. अशा या सदिकेचे अग्नी कॅ. मोतीचंद धरमजी शाह ह्यांच्या पत्न्यात त्यांच्या वारसा हक्काच्या दृष्टीकोनातून तसेच सद्यःसदिकेच्या विकासक/गृह जिन मालक ह्यांच्या हितसंबंधाच्या दृष्टीकोनातून सद्यःसदिकेची अग्नी नामाधिकार तपासत आहेत. तरी सद्यःसदिकेबाबत नाराजहक्का, संशोधने तसेच विक्री, महाण, पना, दावा, बक्षीसपत्र, भांडेपत्र मूल्यपत्र वगैरे, हितसंबंधाच्या हा हस्तांतरणाच्या दृष्टीने कोणत्याही व्यक्ती/संस्था ह्यांच्याकडे विविधाप्रकारे टोल असा लेखी हस्तगत प्रमाणपत्राच्या पुरावा असेल तर त्यांनी सदरची नोटीस प्रिन्टिड झाल्यापासून १४ दिवसांच्या आत लेखी कायदेशीर पुराव्यासकट आलेली हस्तगत प्रमाणपत्रात दि. १२/११/१९, सत्यम निवास शांति नगर, पहिला मजला, नासारीपारा-(प.) न. बरई, वि. पालघर, येथे सादर केली पाहिजे अन्यथा कोणत्याही प्रकारे हस्तगत नाही व हस्तगत केल्यास तो कोणत्याही प्रकारे अमान्य आहे असे समजून मिळकत अग्नी निवाक वोजाविराहीत आहे असा नामाधिकार दाखला देण्यात येईल ही नोंद घ्यावी. दि. १९/०८/२०२० आपला, पेन वकील अॅड वसंतकांता अॅड. वेन्स विल्यम पेन

विक्की नोटीस

नॉंदणीकृत कार्यालय: निरलॉन नॉंलेज पार्क, लेव्हल 10, ब्लॉक बी-6, पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळ, गोरगेवा (पू), मुंबई- 400063

विक्की नोटीस

ई-लिवाव वजा विक्रीकरिता जाहीर नोटीस ई-लिवाव वजा विक्रीकरिता जाहीर नोटीस

शुद्धीपत्र

दिनांक १९ ऑगस्ट २०२० रोजी सादर देविकात पान क्र. १३ पर प्रकाशित झालेल्या अॅड. सुमित फाटळे यांच्या जाहीर सूचनेत अनवधानाने डेव्हलपर्सचे नाव दोन ठिकाणी अनुक्रमे श्री. डेव्हलपर्स प्रा. लि. आणि मे. अश्राज डेव्हलपर्स प्रा. लि. असे प्रकाशित झाले आहे. कृपया ते मे. अश्राज डेव्हलपर्स प्रा. लि. असे वाचावे.

विक्की नोटीस

दिनांक १८ ऑगस्ट, २०२०

विक्की नोटीस

दिनांक १८ ऑगस्ट, २०२०

बर्कलेज इन्व्हेस्टमेंट्स अॅड सोल्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड

नॉंदणीकृत कार्यालय: निरलॉन नॉंलेज पार्क, लेव्हल 10, ब्लॉक बी-6, पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळ, गोरगेवा (पू), मुंबई- 400063

एस्पायर होम फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड

कार्यालय: मोतीलाल ओस्वाल टॉवर, रीम्युनल हब कवनी रोड, एम. टी. डेव्होसरो, प्रभांकेवी, मुंबई - ४०००२६. शाखा कार्यालय: वृंदान क्रमांक - १, तळ मजला, आर्मीस आर्बिटर, फॉर्निट हॉमिटेड वळ, वॅल बाजार, कल्याण (पश्चिम), मुंबई - ४२१३०६, महाराष्ट्र टेलिफोन: +९१ २२ ४७२८९९९९; +९१ २२ ६२७२९८९८

विक्की नोटीस

ई-लिवाव वजा विक्रीकरिता जाहीर नोटीस

विक्की नोटीस

ई-लिवाव वजा विक्रीकरिता जाहीर नोटीस

विक्की नोटीस

ई-लिवाव वजा विक्रीकरिता जाहीर नोटीस

विक्की नोटीस

ई-लिवाव वजा विक्रीकरिता जाहीर नोटीस

विक्की नोटीस

ई-लिवाव वजा विक्रीकरिता जाहीर नोटीस

विक्की नोटीस

ई-लिवाव वजा विक्रीकरिता जाहीर नोटीस

विक्की नोटीस

ई-लिवाव वजा विक्रीकरिता जाहीर नोटीस

विक्की नोटीस

ई-लिवाव वजा विक्रीकरिता जाहीर नोटीस

विक्की नोटीस

ई-लिवाव वजा विक्रीकरिता जाहीर नोटीस

विक्की नोटीस

ई-लिवाव वजा विक्रीकरिता जाहीर नोटीस

विक्की नोटीस

ई-लिवाव वजा विक्रीकरिता जाहीर नोटीस

विक्की नोटीस

ई-लिवाव वजा विक्रीकरिता जाहीर नोटीस

Record Date August 24, 2020

DIVIDEND DECLARATION

Notice is hereby given that the Trustee of Nippon India Mutual Fund ("NIMF") has approved declaration of dividend on the face value of Rs. 10/- per unit in the undernoted scheme of NIMF, with August 24, 2020 as the record date:

Table with 3 columns: Name of the Scheme(s), Dividend, NAV as on August 17, 2020. Schemes include Nippon India Arbitrage Fund - Dividend Plan - Monthly Dividend Option, etc.

*Income distribution will be done/dividend will be paid, net of tax deducted at source, as applicable.

Pursuant to payment of dividend, the NAV of the Scheme will fall to the extent of payout, and statutory levy, if any.

For units in demat form: Dividend will be paid to those Unitholders/Beneficial Owners whose names appear in the statement of beneficial owners maintained by the Depositors under dividend plan/option of the Scheme as on record date.

All unit holders under the dividend plan/option of the above mentioned scheme, whose names appear on the register of unit holders on the aforesaid record date, will be entitled to receive the dividend.

For Nippon Life India Asset Management Limited (Formerly known as Reliance Nippon Life Asset Management Limited)

Mumbai August 18, 2020

Make even idle money work! Invest in Mutual Funds

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

Edelweiss Ideas create, values protect MUTUAL FUND

801, 802 & 803, 8th Floor, Windsor, Off C.S.T. Road, Kalina, Santacruz (E), Mumbai 400 098

RECORD DATE FOR PAYMENT OF DIVIDEND

NOTICE is hereby given that Edelweiss Trusteeship Company Limited, Trustee to Edelweiss Mutual Fund, has approved declaration of dividend under the following Schemes Edelweiss Mutual Fund, as per the details given below:

Table with 5 columns: Name of the Scheme/Plan/Option, Amount of Dividend, Record Date, NAV per unit as on August 17, 2020, Face Value per unit. Schemes include Edelweiss Balanced Advantage Fund - Regular Plan - Monthly Dividend Option, etc.

Pursuant to payment of dividend, the NAV of the aforementioned Dividend Options of the Schemes will fall to the extent of dividend payout and statutory levy, if any.

*Distribution of the above dividend is subject to availability of distributable surplus as on the Record Date and as reduced by the amount of applicable statutory levy, if any.

**or the immediately following Business Day if that day is a Non-Business Day.

All Unit holders whose name appears in the Register of Unit holders of the aforementioned Dividend Options of the Schemes as at the close of business hours on the Record Date shall be eligible to receive the dividend so declared.

Investors are requested to take note of the above.

For Edelweiss Asset Management Limited (Investment Manager to Edelweiss Mutual Fund) Sd/- Radhika Gupta Managing Director & CEO

Corporate Office: 801, 802 & 803, 8th Floor, Windsor, Off C.S.T. Road, Kalina, Santacruz (E), Mumbai 400 098

MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS, READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY.